

अर्थ व सांख्यिकी संचालनालयातील संशोधन अधिकारी / सांख्यिकी अधिकारी, गट-ब (राजपत्रित) संवर्गातील अधिकाऱ्यांच्या विनंती बदल्यांबाबत.

महाराष्ट्र शासन

नियोजन विभाग

शासन आदेश क्र.बदली-१०२४/प्र.क्र.५०/का.१४२७

मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरु चौक,

विस्तार इमारत, मंत्रालय, मुंबई-४०० ०३२.

दिनांक :- १/७/२०२५.

शासन आदेश:-

महाराष्ट्र शासकीय कर्मचाऱ्यांच्या बदल्यांचे विनियमन आणि शासकीय कर्तव्य पार पाडताना होणाऱ्या विलंबास प्रतिबंध अधिनियम, २००५ चे कलम ४ (४) (दोन) व (५) मधील तरतुदीनुसार अर्थ व सांख्यिकी संचालनालयातील संशोधन अधिकारी / सांख्यिकी अधिकारी, गट-ब (राजपत्रित) (S-१६: ४४९००-१४२४००) या संवर्गातील खालील तक्त्यात नमूद अधिकाऱ्यांची सक्षम प्राधिकाऱ्यांच्या मान्यतेने बदली करण्यात येत असून त्यांची पदस्थापना त्यांच्या नावासमोर स्तंभ क्रमांक ३ मध्ये दर्शविलेल्या पदावर करण्यात येत आहे :-

अ. क्र.	अधिकाऱ्याचे नाव, पदनाम व कार्यालय	बदलीनंतर पदस्थापनेचे पदनाम व कार्यालय
(१)	(२)	(३)
१	श्री. प्र. वि. काळे, सहायक जिल्हा नियोजन अधिकारी, जिल्हा नियोजन समिती, जिल्हाधिकारी कार्यालय, धुळे.	सहायक जिल्हा नियोजन अधिकारी, जिल्हा नियोजन समिती, जिल्हाधिकारी कार्यालय, नाशिक. (श्री. सु. मु. सोनार यांच्या पदोन्नतीने रिक्त होणाऱ्या पदावर)
२	श्री. बा. तु. आबनावे संशोधन अधिकारी, नियोजन विभाग, मंत्रालय, मुंबई.	संशोधन अधिकारी, सहायक आयुक्त व निबंधक सहकारी संस्था यांचे कार्यालय, पुणे. (श्रीमती बोरिगिड्डे यांच्या पदोन्नतीने रिक्त होणाऱ्या पदावर)

२. महाराष्ट्र नागरी सेवा (पदग्रहण अवधी, स्वीयेत्तर सेवा आणि निलंबन, बडतर्फी व सेवेतून काढून टाकणे यांच्या काळातील प्रदाने) नियम, १९८१ मधील नियमानुसार बदली झालेल्या अधिकारी यांनी बदलीच्या ठिकाणी रुजू होण्याची दक्षता घ्यावी. अन्यथा त्यांचा अनुपस्थितीचा कालावधी हा अकार्यदिन (Dies Non) म्हणून गणला जाईल.

३. महाराष्ट्र नागरी सेवा (वर्तणूक) नियम, १९७९ मधील नियम २३ च्या तरतूदी लक्षात घेता, उपरोक्त अधिकाऱ्यांनी त्यांच्या बदलीनंतरच्या पदस्थापनेत बदल करण्यासाठी कुठल्याही स्वरूपाची आवेदने सादर केल्यास ते शिस्तभंगाच्या कारवाईस पात्र ठरतील.

४. नियोजन विभागाचे या शासन आदेशान्वये उपरोक्त तक्त्यात नमूद अधिकाऱ्यांची बदली त्यांच्या विनंतीनुसार करण्यात येत असल्याने त्यांना नियमानुसार अनुज्ञेय असणारा प्रवासभत्ता व दैनिक भत्ता देय राहणार नाही. उपरोक्त तक्त्यात नमूद अधिकाऱ्यांनी पदभार सोडल्याचा तसेच स्विकारल्याचा दिनांक त्वरीत कक्ष अधिकारी, नियोजन विभाग यांना balaso.gaikwad@nic.in या ई-मेल पत्त्यावर तसेच आयुक्त, अर्थ व सांख्यिकी संचालनालय, मुंबई यांना कळवावा.

५. महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर सदर शासन आदेश उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेतांक २०२५०७०११४४८३४८५१६ असा आहे. हा शासन आदेश डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करून काढण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नांवाने,

(बा. बा. गायकवाड)

कक्ष अधिकारी, महाराष्ट्र शासन

प्रत,

- १) मा. मुख्यमंत्री यांचे अपर मुख्य सचिव, मंत्रालय, मुंबई.
- २) मा. उपमुख्यमंत्री (नियोजन) यांचे सचिव, मंत्रालय, मुंबई.
- ३) मा. विरोधी पक्ष नेता, महाराष्ट्र राज्य विधान परिषद /विधानसभा, महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालय, विधान भवन, मुंबई.
- ४) महालेखापाल (लेखा व अनुज्ञेयता), महाराष्ट्र-१, मुंबई.
- ५) महालेखापाल (लेखापरिक्षा), महाराष्ट्र- १, मुंबई.
- ६) जिल्हाधिकारी (सर्व)
- ७) आयुक्त, अर्थ व सांख्यिकी संचालनालय, मुंबई.
- ८) उपसंचालक (प्रशासन), अर्थ व सांख्यिकी संचालनालय, मुंबई.
- ९) अधिदान व लेखाधिकारी, अधिदान व लेखा कार्यालय, मुंबई.
- १०) निवासी लेखा परीक्षा अधिकारी, मुंबई.
- ११) जिल्हा कोषागार अधिकारी (सर्व).
- १२) जिल्हा नियोजन अधिकारी, जिल्हा नियोजन समिती, (सर्व).
- १३) उपसचिव (आस्थापना), नियोजन विभाग, मंत्रालय, मुंबई.
- १४) सहायक आयुक्त व निबंधक, सहकारी संस्था यांचे कार्यालय, पुणे.
- १५) संबंधित अधिकारी (अर्थ व सांख्यिकी संचालनालय, मुंबई यांचे मार्फत)
- १६) अपर मुख्य सचिव (नियोजन) यांचे वरिष्ठ स्विय सहायक, मंत्रालय, मुंबई.
- १७) निवडस्ती.